

आदिवासी क्षेत्र उपयोजना आदिवासी
क्षेत्राबाहेरील उपयोजना सन २०१३-१४ चे
राज्यस्तरीय योजनानिहाय अर्थसंकल्प
तरतूदीचे वाटप "वने"

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१३/प्र.क्र.१६/का.६

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

तारीख: २४ जून, २०१३

वाचा -

- १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.बीजीटी २०.१३/प्र.क्र.४३/अर्थसंकल्प-३, दि.२८.३.२०१३
- २) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अंदाज २०.१३/प्र.क्र.८५/अर्थसंकल्प-३, दि.२५.४.२०१३.
- ३) महसूल व वन विभागाची नस्ती क्र एफडीएम २०१२/प्र.क्र.२४८/फ-२

शासन निर्णय-

आदिवासी उपयोजनांतर्गत "वने" या उपशिर्षाखाली २०१३-१४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतूदीचे व योजनांचे वाटप आणि प्रत्येक योजनांचे अंमलबजावणी अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविले आहेत.

२. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतूद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य कार्यक्रमांवर/योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतूदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटींचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतूदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी. सदर तरतूदी संगणक वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

३. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.

४. सर्व नियंत्रण अधिका-यांनी योजनावार मासिक खर्चाची विवरणे आदिवासी क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रासाठी व आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे विहित प्रपत्रात ज्या महिन्यात खर्च झाला असेल त्याच्या पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत या विभागास, नियोजन विभाग, वित्त विभाग व इतर संबंधित प्रशासकीय विभाग व आदिवासी विकास, आयुक्त यांचे कार्यालय, नाशिक यांना पाठवाव्यात.

५ आदिवासी उपयोजनेची तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळल्यास याबाबत संबंधित विभागातील क्षेत्रीय अधिकारी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, संबंधित जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच आदिवासी उपयोजनेंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्षनिहाय/उप लेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती प्रशासकीय विभाग तसेच प्रकल्प अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास व आदिवासी विकास विभागास प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

६. नियंत्रण अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपद्धती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी /नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतुदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची अंमलबजावणी अधिका-यांनी नोंद घ्यावी.

७. आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्र उपयोजना (टिएसपी) व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटिएसपी) यांचा खर्च स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी लेखाशिर्षामध्ये काही बदल करण्यात आले असल्यास हे बदल लक्षात घेवून खर्च नोंदविताना सुधारित लेखाशिर्ष नोंदविण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०६२४१५०३४९१५२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(श. र. सावंत)
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
२. अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे / नाशिक / नागपूर / अमरावती.
३. सर्व विभागीय आयुक्त,
४. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.
५. महालेखापाल (लेखापरिक्षालेखा)/(व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई.नागपूर/
६. महसूल व वन विभाग (फ-२ कार्यासन), मंत्रालय, मुंबई
७. वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
८. कार्यासन अधिकारी, कार्यासन क्र. २ व १४, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. निवड नस्ती (का-६)

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे अर्थसंकल्पीत तरतूदीचे वाटप
(टिएसपी) (रुपये हजारात)

शिर्ष : वने योजनेचे नांव : मध्यवती रोपमाळेव बी-बीयाणे तयार करण्यासाठी रोपमाळेतयार करणे (राज्यस्तर)		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २४०६-वनीकरण व वन्यजीवन पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-वनीकरण-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य-योजनांतर्गत योजना (०१) (०२) मध्यवती रोपमाळेव बीबीयाणे-तयार करण्यासाठी रोपमाळेतयार करणे (२४०६ ०९६२) ०२, मजूरी व २१, सामुग्री व पुरवठा		
बाब क्र.	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
०२, मजूरी	५७९७	सचिव महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.	महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई -३२	
२१, सामुग्री व पुरवठा	२४८४			
एकूण -	८२८१			

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे अर्थसंकल्पीत तरतूदीचे वाटप (टीएसपी)
(रुपये हजारात)

शिर्ष : वने योजनेचे नांव : संरक्षित वनाच्या लगतचे क्षेत्रातील आदिवासी लाभार्थ्यांना स्वयंपाकी गॅस व सौरकुकर यांचे वाटप (राज्यस्तर)		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २४०६-वनीकरण व वन्यजीवन-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-वनीकरण-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजनाराज्य- योजनांतर्गत योजना (०१) (०७) संरक्षित वनाच्या लगतचे क्षेत्रातील आदिवासी लाभार्थ्यांना स्वयंपाकी गॅस व सौरकुकर यांचे वाटप (२४०६ ८१८६) ५०, इतर खर्च		
बाब क्र.	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
५०, इतर खर्च	१४००००	सचिव	महसूल व वन	
एकूण -	१४००००	महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.	विभाग, मंत्रालय, मुंबई -३२	

.आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे अर्थसंकल्पीत तरतूदीचे वाटप (टिएसपी)
(रुपये हजारात)

शिर्ष : वने योजनेचे नांव : औद्योगिक व व्यापारी उपयोगासाठी बांबू लागवडीची योजना (राज्यस्तर)		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : ४४०६-वनीकरण व वन्यजीवपंचवार्-षिक योजनांतर्गत योजना-०१-वनीकरण-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजनाराज्य- योजनांतर्गत योजना (०१) (०२) सर्वसाधारण उपयोगाची झाडे लावणे (४४०६ ०२८७) ०२, मजूरी व २१, सामुग्री व पुरवठा		
बाब क्र.	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
०२, मजूरी	८१३७५	सचिव महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई ३२	महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई -३२	
२१, सामुग्री व पुरवठा	२०३४४			
एकूण -	१०१७१९			